

**शासन सेवेतील कर्मचार्यांची/राजपत्रित
अधिकाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रत्येक वर्षी
तयार करणे व प्रसिध्द करणेबाबत.**

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
परिपत्रक क्रमांक:एसआरव्ही-२००५/प्र.क्र.५६/२००५/१२,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- ३० सप्टेंबर, २००५.

- वाचा:-** (१) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्र.:एसआरव्ही-१०७६/१२, दि.२१.६.१९८२.
(२) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्र.:एसआरव्ही-१०८६/२७७६/प्र.क्र.५/८७/१२, दि.२३.९.१९८८.
(३) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:एसआरव्ही-१०८७/६२४/१२, दि.२१.४.१९८७.
(४) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:एसआरव्ही-१०९३/प्र.क्र.८/९३/१२, दि.१७.७.१९९३.
(५) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:एसआरव्ही-२००२/प्र.क्र.३/२००२/१२, दि.२७.३.२००२.

शासन परिपत्रक :-

शासन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांची ज्येष्ठता निश्चित करून ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याच्या संदर्भात वर नमूद केलेल्या दिनांक २१ जून, १९८२ च्या अधिसूचनेद्वारे "महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमाली, १९८२" हे नियम विहित केलेले आहेत. तसेच वर नमूद केलेल्या दि.२३ सप्टेंबर, १९८८ च्या अधिसूचनेद्वारे त्यामध्ये सुधारणा केली आहे. सदर नियमानुसार शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची ज्येष्ठता निश्चित करून ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी सक्षम आहेत. शासकीय सेवेतील कर्मचारी/अधिकारी यांना त्यांचे ज्येष्ठतेतील स्थान कळावे यासाठी प्रत्येक वर्षाचा १ जानेवारी हा आधारभूत दिनांक मानून दरवर्षी एप्रिल महिन्यात सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करावी असे शासनाचे आदेश आहेत. पदोन्नती व स्थायीकरण करताना अद्ययावत सेवाज्येष्ठता यादी उपलब्ध असणे आवश्यक असते. ज्येष्ठतायादी जर अद्ययावत स्वरूपात प्रसिध्द करण्यात आली नसेल तर संबंधित कर्मचारी/अधिकारी यांना आपले संवर्गातील निश्चित स्थान कोठे आहे, याबाबतची माहिती मिळत नाही. यामुळे पदोन्नती/मानीव दिनांक याबाबतची अनेक प्रकरणे उद्भवतात आणि न्यायालयीन प्रकरणांच्या संख्येतही वाढ होत आहे असे दिसून आले आहे.

२. बऱ्याच मंत्रालयीन विभागांकडून आणि विभाग प्रमुखांकडून १ जानेवारी या आधारभूत दिनांकास प्रत्येक वर्षी सेवाज्येष्ठता प्रसिध्द करण्यात येत नाही असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वर नमूद केलेल्या संदर्भाकित आदेशाचा पुनरुच्चार करण्यात येत आहे. प्रत्येक मंत्रालयीन विभागाने आणि विभाग प्रमुखांनी कृपया त्यांच्या नियंत्रणाखालील अधिकारी/कर्मचारी संवर्गाची सेवाज्येष्ठता यादी प्रत्येक वर्षी १ जानेवारी या आधारभूत दिनांकास एप्रिल महिन्यापर्यन्त कोणत्याही परिस्थितीत प्रसिध्द करण्याची काटेकोरपणे काळजी घ्यावी, असे पुन्हा एकदा निर्देश देण्यात येत आहेत.

३. कांही संवर्गात न्यायालयीन प्रकरणे सुरु असल्याने ज्येष्ठतासूच्या प्रसिध्द करण्यात येत नसल्याचे या विभागाच्या निदर्शनास आलेले आहे. अशा प्रकरणी संबंधित विभागांनी/विभाग प्रमुखांनी न्यायालयीन प्रकरणात पाठपुरावा करून निर्णय लवकरात लवकर होतील यादृष्टीने प्रयत्न करावेत. तसेच विधी व न्याय विभागाशी विचारविनिमय करून न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून आणि

न्यायालयीन प्रकरणास बाधा उत्पन्न न होता तात्पुरत्या स्वरूपात (Provisional) ज्येष्ठतासुची प्रसिध्द करणे शक्य असल्यास त्यानुसार कार्यवाही करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

नवीन कुमार
अपर मुख्य सचिव (सेवा)

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
सर्व मंत्री /राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
मुख्य सचिव,
सर्व मंत्रालयीन विभागांचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
सर्व मंत्रालयीन विभाग,

- * प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई ,
- * प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई ,
- * प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद) मुंबई,
- * सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
- * महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
- * महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
- * महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
- * महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे) कोकण भवन, नवी मुंबई,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
निवडनस्ती,
*पत्राने.